

सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, सांगली

माहितीचा अधिकार अधिनियम २००५

परिशिष्ट -२

१७ मॅन्युअलस

कलम ४(१) (b)(i)

सामान्य प्रशासन विभाग, जि.प.सांगली कार्यालयातील कार्ये व कर्तव्य यांचा तपशील

कार्यालयाचे नांव : सामान्य प्रशासन विभाग
पत्ता : जिल्हा परिषद, सांगली, प्रशासकीय इमारत पहिला मजला सांगली
शासकीय विभागाचे नांव : सामान्य प्रशासन विभाग
कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त : ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई.
कार्यक्षेत्र : सांगली जिल्हा

विशिष्ट कार्ये :

- १) आस्थापना विषयक सर्व कामकाज.
- २) प्रशासन पारदर्शक व लोकाभिमूख करण्यासाठी नागरिकांची सनद हा कार्यक्रम राबविणे.
- ३) जनतेला स्वतःच्या हक्काची व कर्तव्याची जाणिव करून देण्यासाठी निर्माण केलेल्या माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ ची अंमलबजावणी करणे.
- ४) पंचायत राज व्यवस्थेमार्फत पुरविणेत येणाऱ्या सेवेचा दर्जा उच्च राखण्यासाठी पंचायत राज संस्थेमध्ये काम करणाऱ्या सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणिव करून देणे तसेच जबाबदाऱ्या विहित वेळेत पार पाडण्यासाठी कामाचे नियोजन करणे व त्यानुसार अंमलबजावणी करणे.
- ५) अभ्यागतांसाठी स्वागत कक्ष .
- ६) राजीव गांधी गतीमानता अभियान राबविणे.
- ७) ग्रामस्थ दिन/माहिती अधिकार दिन साजरा करणे.

विभागाचे ध्येय व धोरण :- पारदर्शक, गतीमान, लोकाभिमूख व प्रतिसादशिल प्रशासनाद्वारे जबाबदारीने सेवा पुरविणे.

संबंधित अधिकारी /कर्मचारी : नमुना ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे

कार्य : नमुना ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे

कामाचे विस्तृत स्वरूप :- वरील प्रमाणे

मालमत्तेचा तपशील :- सामान्य प्रशासन विभाग, दुसरा मजला जिल्हा परिषद इमारत, सांगली .

संस्थेचा रचनात्मक तक्ता :- सोबत जोडला आहे

कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक :- 0233-2372725 सकाळी : 9:45 ते सायंकाळी 6.15

साप्ताहिक सुटटी :- प्रत्येक शनिवार व रविवार या साप्ताहिक सुटया

कार्यालयीन वेळ :- सकाळी : 9:45 ते सायंकाळी 6.15

विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा :-

1) ग्रामस्थ दिन — महिन्याच्या 3 -या सोमवारी (स्थळ : जिल्हा परिषद, सांगली)




2) माहिती अधिकार दिन — महिन्याच्या 3 -या सोमवारी (स्थळ : जिल्हा परिषद, सांगली)

3) अभिलेखांची पाहणी करणेसाठी प्रत्येक आठवड्यातील सोमवारी दुपारी 3:00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत


उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (सा),
जिल्हा परिषद, सांगली.

सामान्य प्रशासन विभागाचा रचनात्मक तक्ता



उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (सा),
जिल्हा परिषद, सांगली.

कलम ४ (१) (b) (ii) नमुना (अ)

सामान्य प्रशासन विभाग, या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारांचा तपशिल

| अ. क्र. | पदनाम | अधिकार-आर्थिक | कोणत्या कायदा नियम/शासननिर्णय परिपत्रकानुसार | अभि प्राय |
|---------|--------------------------------|--|---|-----------|
| | | अ- आर्थिक अधिकार | | |
| १) | उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) | मा.मु.का.अ.जि.प.सांगलीकडील जा. क्रं. साप्रवि / आस्था-१२/१६९/०६ दि.१/११/२००६ अन्वये दिलेले सर्व अधिकार. | मा.मु.का.अ.जि.प.सांगली कडील जा.क्रं. साप्रवि / आस्था-१२/१६९/०६ दि.१/११/२००६ | |

ब -प्रशासकीय अधिकार

| अ. क्र. | पदनाम | अधिकार-प्रशासकीय | कोणत्या कायदा नियम/शासननिर्णय/ परिपत्रकानुसार | अभिप्राय |
|---------|--------------------------------|---|---|----------|
| १) | उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) | जिल्हा परिषदेचे पदसिध्द सचिव स्थायी समितीचे पदसिध्द सचिव मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली यांनी वेळोवेळी प्रदान केलेले अधिकार जनसंपर्क अधिकारी म्हणून प्रदान केलेले अधिकार केमाअ अन्वये प्रथम अपील प्राधिकारी यांना प्रदान केलेले अधिकार | ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय मुंबई ३२. यांचेकडील शासन निर्णय क्रमांक सनद / २००६/प्र.क्रं.१८/पंरा ५ दिनांक १०/०३/२००६, म.जि.प. व पं.स.अधिनियम, १९६१ मधील कलम ९ (ब) (३) तसेच कलम ९६ (१) | |

क

| अ. क्र. | पदनाम | अधिकार -फौजदारी | कोणत्या कायदा नियम/शासननिर्णय/ परिपत्रकानुसार | अभि प्राय |
|---------|-------|-----------------------------------|---|-----------|
| | | या कार्यालयांची माहिती निरंक आहे. | | |

ड

| अ. क्र. | पदनाम | अधिकार-अर्ध न्यायीक | कोणत्या कायदा नियम/शासननिर्णय/ परिपत्रकानुसार | अभि प्राय |
|---------|-------|-----------------------------------|---|-----------|
| | | या कार्यालयांची माहिती निरंक आहे. | | |

उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (सा),
जिल्हा परिषद, सांगली.

कलम ४ (१) (b) (ii) नमुना (ब)

सामान्य प्रशासन विभाग विभाग, जिल्हा परिषद, सांगलीकडील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तव्यांचा तपशिल

| अ क्र | पदनाम | कर्तव्ये | कोणत्या कायदा नियम/ शासन निर्णय/ परिपत्रकानुसार | अभिप्राय |
|----------|---|--|--|----------|
| | | प्रशासकीय | | |
| १ | उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) | १) जिल्हा परिषदेचे पदसिध्द सचिव २) स्थायी समितीचे पदसिध्द सचिव ३) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली यांनी वेळोवेळी प्रदान केलेले अधिकार ४) जनसंपर्क अधिकारी म्हणून प्रदान केलेले अधिकार ५) केमाअ अन्वये प्रथम अपिल प्राधिकारी यांना प्रदान केलेले अधिकार | शासन आदेशा प्रमाणे | |
| २ | कार्यालयीन कक्ष अधिकारी | कार्यालयीन कर्मचा-यांमध्ये प्रशासनाच्या सोईने कामकाजांचे वाटप करणे. कर्मचा-यांच्या कामकाजावर नियंत्रण /देखरेख ठेवणे . प्रत्येक कर्मचा-यांना नेमून दिलेली कामे वेळच्या वेळी पूर्ण करून घेणे. वरिष्ठ कार्यालयाकडून आलेले दुरध्वनी व संदेश घेणे. केमाअ अन्वये जनशासकीय माहिती अधिकारी यांना प्रदान केलेले अधिकार | याबाबत शासन आदेश परिपत्रक नाही माहितीचा अधिकार अधिनियम २००५ | |
| ३ | अधिक्षक | कार्यालयीन कर्मचा-यांमध्ये प्रशासनाच्या सोईने कामकाजांचे वाटप करणे. कर्मचा-यांच्या कामकाजावर नियंत्रण /देखरेख ठेवणे . प्रत्येक कर्मचा-यांना नेमून दिलेली कामे वेळच्या वेळी पूर्ण करून घेणे. वरिष्ठ कार्यालयाकडून आलेले दुरध्वनी व संदेश घेणे. केमाअ अन्वये सहाय्यक माहिती अधिकारी यांना प्रदान केलेले अधिकार | याबाबत शासन आदेश परिपत्रक नाही माहितीचा अधिकार अधिनियम २००५ | |
| ४ | वरीष्ठ लिपीक | आस्थापना विषयक कामकाज करणे, पगार बिले तयार याबाबतचे कामकाज करणे, वरिष्ठांनी सोपविलेली कामे करणे. | | |

| | | | | |
|---|-----------------|--|--|--|
| ५ | कनिष्ठ लिपीक | सर्व टंकलेखनाचे कामे करणे, संगणकावरील माहिती तयार करणे. आवक - जावक नोंद वह्या ठेवणे. वरिष्ठांनी सोपविलेली कामे करणे. | | |
| ६ | वाहन चालक | शासकीय वाहन चालविणे व सुस्थितीत ठेवणे. | | |
| ७ | शिपाई | टपाल वाटणे व कार्यालयातील दफ्तराची ने आण करणे कार्यालयाची स्वच्छता करणे वरिष्ठांनी सोपविलेली सर्व कामे करणे | | |


 उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (सा),
 जिल्हा परिषद, सांगली.

कलम ४ (१) (b) (iii)

निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदाईत्व निश्चित करून कार्यपध्दतीचे प्रकाशन
(कामाचा प्रकार/नांव)

कामाचे स्वरुप :- पारदर्शक, गतिमान, लोकाभिमूख व प्रतिसादशिल प्रशासनाद्वारे जबाबदारीने
सेवा पुरविणे.

अधिनियमाचे नांव :- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ व इतर अनुषंगिक
अधिनियम

शासन निर्णय :- ग्राम विकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्रमांक
झेडपीए/२०००/प्र.क्र.४०२३/३३/०१ दिनांक १२/०१/२००१.

कार्यालयीन आदेश :- निरंक


| अ.क्र. | कामाचे स्वरुप | कालावधी दिवस | कामासाठी जबाबदार अधिकारी | अभिप्राय |
|--------|---|--|---|----------|
| १ | उपमुख्य कार्यकारी अधिकारी/जि.प.कर्मचारी आस्थापना अनुदाने | प्रत्येक महिनावार | उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) | |
| २ | माहितीचा अधिकार ०५ अन्वये आलेले माहिती मागणी अर्ज निकाली काढणे | ३० दिवस | शासकीय माहिती अधिकारी तथा कक्ष अधिकारी अधिकारी (सा) | |
| ३ | माहितीचा अधिकार ०५ अन्वये आलेले अपिल अर्ज निकाली काढणे | ३० दिवस अधिक १५ दिवस | प्रथम अपील प्राधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) | |
| ४ | तक्रारनिवारण पध्दत- ग्रामस्थ दिन | महिन्याचा ३रा सोमवार- उत्तर पुढील तक्रार दिनांकापर्यंत. तक्रारीची व्याप्ती जास्त असलेस जास्तीत जास्त ६० दिवसात चौकशी करून तक्रारदारास लेखी कळविणे. | मुख्य कार्यकारी अधिकारी | |


उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (सा),
जिल्हा परिषद, सांगली.

कलम ४ (१) (b) (iv) नमुना अ

नमुन्यामध्ये कामाचे प्रकटीकरण
संघटनाचे लक्ष (वार्षिक)


| अनु.क. | योजनेचे नांव | कामाचे प्रमाण | अर्थिक लक्ष | अभिप्राय |
|--------|---|---------------|-------------|----------|
| | या कार्यालयाकडून योजना राबविल्या जात नसलेने या कार्यालयाकडील याबाबतची माहिती निरंक आहे. | | | |


उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (स्त),
जिल्हा परिषद, सांगली.

कलम ४ (१) (b) (iv) नमुना ब
कामाची कालमर्यादा

सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, सांगली कडील काम पूर्ण होण्यासाठी प्रत्येक कामाची कालमर्यादा

| अ.क्र. | काम/कार्य | दिवस/तास पूर्ण करण्यासाठी | जबाबदार अधिकारी | तक्रार निवारण अधिकारी |
|--------|--|---|--------------------------------|--|
| १ | उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ जि.प.कर्मचारी आस्थापना अनुदाने | प्रत्येक महिनावार | उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) | मुख्य कार्यकारी अधिकारी |
| २ | माहितीचा अधिकार ०५ अन्वये आलेले माहिती मागणी अर्ज निकाली काढणे | ३० दिवस | कक्ष अधिकारी (सा) | उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) |
| ३ | केंद्रीय माहिती अधिकारी अन्वये आलेले अपिल निकाली काढणे. | ३० दिवस अधिक १५ दिवस | उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) | मे.राज्य माहिती आयोग, पुणे खंडपीठ (द्वितीय अपिल) |
| ४ | तक्रार निवारण पध्दत- ग्रामस्थ दिन | महिन्याचा ३रा सोमवार-उत्तर पुढील तक्रार दिनांकापर्यंत. तक्रारीची व्याप्ती जास्त असलेस जास्तीत जास्त ६० दिवसात चौकशी करुन तक्रारदारास लेखी कळविणे. | मुख्य कार्यकारी अधिकारी | |


उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (सम),
जिल्हा परिषद, सांगली.

कलम ४ (१) (ब) (v) नमुना अ
कामाशी संबंधित नियम/अधिनियम

| अ. क्र. | सूचना पत्रकानुसार दिलेले विषय | नियम क्रमांक व वर्ष | अभिप्राय (असल्यास) |
|------------|--|--|-----------------------|
| १ | ग्रामस्थ दिन/पारदर्शक पंचायत राज प्रशासन | ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई क्र.सनद २००६/प्र.क्र./१८/पंरा-५ दि.१०/३/०६ | |
| २ | केन्द्रीय माहिती अधिकारान्वये आलेले माहिती मागणी अर्ज निकाली काढणे. | केन्द्रीय माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ (दि.१२/१०/२००५ पासून लागू) | |


उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (सा),
जिल्हा वरिष्ठ, सांगली.

कलम ४ (१) (ब) (v) नमुना ब

कामाशी संबंधित शासन निर्णय

| अ. क्र. | शासन निर्णयानुसार दिलेले विषय | शासन निर्णय क्रमांक व तारीख | अभिप्राय (असल्यास) |
|------------|--|-----------------------------|-----------------------|
| १ | कामाशी संबंधित शासन निर्णय संबंधित मेजकडे उपलब्ध आहेत तसेच अभिलेख पाहणीसाठी आठवड्यातील प्रत्येक सोमवारी दु.३.०० ते ५.०० वाजेपर्यंत उपलब्ध करून दिले जातात. | | |


उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (सा),
जिल्हा परिषद, सांगली.

कलम ४ (१)(ब)(v) नमुना (क)

योजनेचे संबंधीत नियम/अधिनियम

| अ.क्र. | सुचना पत्रकानुसार दिलेले विषय | परिपत्रक क्रमांक व तारिख | अभिप्राय (असल्यास) |
|--------|-------------------------------|---|--------------------|
| | | सामान्य प्रशासन विभागाकडून योजना राबविल्या जात नसलेने सदरील माहिती निरंक आहे. | |


उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (आ),
जिल्हा परिषद, सांगली.

कलम ४ (१) (ब) (v) नमुना ड

सामान्य प्रशासन विभाग, सां.जि.प. यांचे कामाशी संबंधित कार्यालयीन आदेश/ धोरणात्मक परिपत्रके

| अ.क्र. | विषय | क्रमांक व तारीख | अभिप्राय (असल्यास) |
|--------|--|-----------------|--------------------|
| १ | कार्यालयीन आदेश/ धोरणात्मक परिपत्रके संबंधित मेजकडे उपलब्ध | | |

उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (सा),
जिल्हा परिषद, सांगली.

कलम ४ (१) (ब) (v) नमुना इ

सामान्य प्रशासन विभाग, जि.प. सांगली या कार्यालयामध्ये उपलब्ध दस्तऐवजांची यादी दस्तऐवजाचा विषय

| अ.क्र | दस्तऐवजाचा प्रकार | विषय | संबंधित व्यक्ती / पदनाम | व्यक्तीचे ठिकाण (उपरोक्त कार्यालयात उपलब्ध नसल्यास) |
|-------|-------------------|------|-------------------------|--|
| १. | | | | दस्तऐवजांची यादी, दस्तऐवजाचा विषय संबंधित मेजकडे उपलब्ध आहे. |


उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (सा),
जिल्हा परिषद, सांगली.

कलम ४ (१) (अ) (vi)

सामान्य प्रशासन विभाग, जि.प. सांगली यांचे कार्यालयामध्ये दस्तावेजांची वर्गवारी

| अ. क्र. | विषय | दस्तावेजाचा प्रकार नस्ती/मस्टर/नोंदपुस्तक, व्हाउचर | प्रमुख बाबीचा तपशिल | सुरक्षित ठेवण्याचा कालावधी |
|---------|------|---|---------------------|---|
| १. | | | | |
| | | | | सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, सांगली कडील अभिलेख हे अभिलेखांचे वर्गीकरण, परिरक्षण व नाशन नियम, १९६४ मधील तरतुदीनुसार अभिलेख कक्षामध्ये जतन करून ठेवणेत आले आहेत. अ वर्गाचे अभिलेख - कायमस्वरूपी जतन करून ठेवायचे. ब वर्गाचे अभिलेख - तीस वर्षांच्या कालावधीपर्यंत जतन करून ठेवायचे. क वर्गाचे अभिलेख - दहा वर्षांच्या कालावधीपर्यंत जतन करून ठेवायचे. क-१ वर्गाचे अभिलेख - पाच वर्षांच्या कालावधीपर्यंत जतन करून ठेवायचे. ड वर्गाचे अभिलेख - अभिलेख किंवा कागदपत्रे यांचा विषय निकालात काढण्यात येईपर्यंत किंवा जिल्हा परिषदेच्या किंवा पंचायत समितीच्या कार्यालयाची वार्षिक तपासणी पूर्ण होईपर्यंत किंवा ते अभिलेख ज्या कालावधीसंबंधी असतील त्या कालावधीच्या जिल्हा परिषदेच्या किंवा कागदपत्रांच्या विषयासंबंधीच्या हिशेब तपासणीच्या सर्व हरकती अंतिमरित्या निकालात काढण्यात येईपर्यंत जतन करून ठेवावयाची. |


उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (सा),
जिल्हा परिषद, सांगली.

कलम ४ (१) (ब) (vii)

सामान्य प्रशासन विभाग, जि.प.सांगली कडील कार्यालयाच्या परिणामकारक कामासाठी

जनसामान्यांशी सल्ला मसलत करण्याची व्यवस्था

| अ.क्र. | सल्लामसलतीचा विषय | कायप्रणालीचे विस्तृत वर्णन | कोणत्या अधिनियमा/परिपत्रकाद्वारे | पुनरावृत्ती काल |
|--------|---------------------|---|--|-----------------|
| | ग्रामस्थ दिन | पंचायत राज संस्थांमार्फत राबविणेत येणाऱ्या विविध योजना, कामे व इतर सेवांच्या बाबतीत ग्रामस्थांकडून ज्या तक्रारी प्राप्त होते त्या तक्रारींचे निवारण विहित मुदतीत झालेस पंचायत राज संस्थांवरील जनतेचा विश्वास वाढण्यास मदत होईल. याकरिता ग्रामस्थ दिन हा कार्यक्रम राबविणेत येतो. या संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे निवारण मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली हे करतात. | ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई क्र.सनद २००६/प्र.क्र./१८/पंरा-५ दि.१०/३/०६ | एक महिना |
| २ | माहितीचा अधिकार दिन | माहितीच्या अधिकारान्वये आलेल्या तक्रारींचे निवारण करणे | मे.राज्य माहिती आयोगाकडील क्र.संकीर्ण/०९/प्र.क्र.५१/०९/आस्था दि.५/०८/०९ रोजीचे परिपत्रकातील सुचनानुसार | एक महिना |

उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (स),
जिल्हा परिषद, सांगली.

कलम ४ (१) (b) (viii) नमुना अ

सामान्य प्रशासन विभाग, जि.प. सांगली यांचे कार्यालयाच्या समितीची यादी प्रकाशित करणे

| अ.क्र | समितीचे नांव | समितीचे सदस्य | समितीचे उद्दिष्ट | किती वेळा घेण्यात येते | सभा जन सामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही | सभेचा कार्य वृत्तांत (उपलब्ध) |
|--|--------------|---------------|------------------|------------------------|--|-------------------------------|
| याबाबतची माहिती संबंधीत मेजकडे उपलब्ध आहे. | | | | | | |


उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (सा),
जिल्हा परिषद, सांगली.

कलम ४ (१) (b) (viii) नमुना ब

सामान्य प्रशासन विभाग, जि.प. सांगली यांचे कार्यालयाच्या अधिसभांची यादी प्रकाशित करणे

| अ.क्र. | अधिसभेचे नांव | सभेचे सदस्य | सभेचे उद्दिष्ट | किती वेळा घेण्यात येते | सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही | सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध) |
|--------|---------------|--|----------------|------------------------|---|------------------------------|
| | | याबाबतची माहिती संबंधीत मेजकडे उपलब्ध आहे. | | | | |


उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (सा),
जिल्हा परिषद, सांगली.

कलम ४ (१) (ब) (viii) नमुना क

| अ.क्र. | परिषदेचे नांव | परिषदेचे सदस्य | परिषदेचे उद्दिष्ट | किती वेळा घेण्यात येते | सभा जनसामान्यां साठी खुली आहे किंवा नाही | सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध) |
|--------|------------------|--|----------------------|------------------------------|---|------------------------------------|
| | | याबाबतची माहिती संबंधीत मेजकडे उपलब्ध आहे. | | | | |

उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (सा),
जिल्हा परिषद, सांगली.

कलम ४ (१) (ब) (viii) नमुना ड

| अ.क्र. | संस्थेचे नांव | संस्थेचे सदस्य | संस्थेचे उद्दिष्ट | किती वेळा घेण्यात येते | सभा जनसामान्यां साठी खुली आहे किंवा नाही | सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध) |
|--------|------------------|-------------------|----------------------|------------------------------|---|--|
| | | | | | | याबाबतची माहिती संबंधीत मेजकडे उपलब्ध आहे. |


उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (स),
जिल्हा परिषद, सांगली.

कलम ४ (१) (ब) (ix)

सामान्य प्रशासन विभाग सांगली जिल्हा परिषद सांगली यांचे कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांची नावे व पत्ते

| अ.क्र | पदनाम | अधिकारी/ कर्मचा-यांचे नांव | वर्ग | दूरध्वनी क्रमांक/फॅक्स/ ई-मेल | पत्ता |
|-------|---------------------------------|-------------------------------------|------|-------------------------------------|---|
| १ | उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) | श्री.प्रमोद हणमंत काळे | १ | ९७६४००४००१ | मु.दडशिंगे, पो.सौंदरे ता.बाशी जि.सोलापूर |
| २ | सहाय्यक प्रशासन अधिकारी | श्री.संतोष नंदकुमार वीर | ३ | ८४८२९८२८९८ | अदगांडा प्लॉट, हरीपूर रोड ता.मिरज जि.सांगली |
| ३ | कनिष्ठ प्रशासन अधिकारी | श्री.अनंत नानासो पोतदार | ३ | ९२८४०९६५१४ | पार्श्वनाथ नगर ता.मिरज जि.सांगली |
| ४ | लघुलेखक(उच्चश्रेणी) | श्री. विजयकुमार दत्तात्रय भोसले | ३ | ८७८८८५९९७६ | बालाजीनगर ता.मिरज जि.सांगली |
| ५ | लघुलेखक(उच्चश्रेणी) | श्री.सुशांत प्रकाश पाटील | ३ | ८४८४८८६२०० | मु.पो बुधगांव ता.मिरज जि.सांगली |
| ६ | लघु लेखक(निम्नश्रेणी) | श्री.जयंतराव विजयसिंह घाटगे | ३ | ८६२६०७४४०८ | अजिंक्य नगर, ता.मिरज जि.सांगली |
| ७ | विस्तार अधिकारी (सांख्यि.) | श्री.सचिन शंकर कोळी | ३ | ९८५०३६३५०४ | कुभार मळा,सांगली ता.मिरज जि.सांगली. |
| ८ | वरिष्ठ सहाय्यक | श्री.इंद्रजित शिवाजी जाधव | ३ | ९१५८२९००७७ | मु.पो आष्टा ता.वाळवा जि.सांगली |
| ९ | वरिष्ठ सहाय्यक | श्री.सुनिल धोंडीराम गावडे | ३ | ९६२३५९९१९९ | मु.पो किसाननगर, ता.वाळवा जि.सांगली |
| १० | वरिष्ठ सहाय्यक | श्री.नामदेव नारायण ढोले | ३ | ७०२०८१५३९९ | मु.पो विटा, ता.खानापूर जि.सांगली |
| ११ | वरिष्ठ सहाय्यक | श्री.शितल सुभाष गुरव | ३ | ८३५५९१६७७२ | जुना कुपवाड रोड, ता.मिरज जि.सांगली |
| १२ | वरिष्ठ सहाय्यक | श्री.सुभाष शिवाजी कोळी | ३ | ९७६३७५९६९९ | बापट मळयाशेजारी, सांगली ता.मिरज जि.सांगली. |
| १३ | वरिष्ठ सहाय्यक | श्री.विजय वसंत चंद | ३ | ७५५८२६३४०७ | मु.पो मिरज ता.मिरज जि.सांगली |
| १४ | वरिष्ठ सहाय्यक | श्री.योगेश वामण जोशी | ३ | ९३०७६२८९२५ | गव्हर्नमेंट कॉलनी, विश्रामबाग ता.मिरज जि.सांगली |
| १५ | वरिष्ठ सहाय्यक | श्री.सौरभ अशोक लामदाडे | ३ | ८१७२९११७१ | वखारभाग, मिरज ता.मिरज जि.सांगली |
| १६ | वरिष्ठ सहाय्यक | श्री.राकेश हणमंत मोरे | ३ | ८६६९०४६८९९ | चैतन्यनगर, सांगली ता.मिरज जि.सांगली |
| १७ | कनिष्ठ सहाय्यक | श्रीम. प्रियदर्शनी श्रीशैल कुलकर्णी | ३ | ७३८७६१७४३२ | मु.पो मालगांव ता.मिरज जि.सांगली |
| १८ | कनिष्ठ सहाय्यक | श्री.अर्जन आत्माराम ताटे | ३ | ८७८८९४६८६९ | मु.पो कसबे-डिग्रज, ता.मिरज जि.सांगली |
| १९ | कनिष्ठ सहाय्यक | श्री.मधूकर मारुती नायकवाडी | ३ | ८३२९८७८४०६ | विश्रामबाग ता.मिरज जि.सांगली |
| २० | कनिष्ठ सहाय्यक | श्री.किशोर वसंतराव जाधव | ३ | ८२०८४४९९७९ | कापसे प्लॉट, कुपवाड ता.मिरज जि.सांगली |
| २१ | कनिष्ठ सहाय्यक | श्री.प्रिती सुधिर कांबळे | ३ | ८५५४९९८९९९ | राममंदर ता.मिरज जि.सांगली |
| २२ | कनिष्ठ सहाय्यक | श्री.स्वप्निल मुकुंद कारे | ३ | ९७३०००६००८ | मु.पो हरिपूर ता.मिरज जि.सांगली |
| २३ | कनिष्ठ सहाय्यक | श्री.अवधूत बाबुराव भोसले | ३ | ९५०३४९१८४४ | मु.पो मळणगांव ता.कवठेमहंकाळ जि.सांगली |
| २४ | कनिष्ठ सहाय्यक | श्री.श्वेता राजगोंडा पाटील | ३ | ७०३८५८२१२८ | मु.पो समडोळी ता.मिरज जि.सांगली. |
| २५ | कनिष्ठ सहाय्यक (लेखा) | श्री.अविनाश दादासो गडदे | ३ | ८६२५९८०२७० | सुभाषनगर ता.मिरज जि.सांगली |

| अ.क्र. | पदनाम | अधिकारी/ कर्मचा-यांचे नांव | वर्ग | दूरध्वनी क्रमांक/फॅक्स/ ई-मेल | पत्ता |
|--------|-----------|-----------------------------|------|-------------------------------------|--|
| २६ | वाहन चालक | श्री.नरेश रघु पवार | ३ | ९८२२४६१२९९ | १०० फुटी रोड, ता.मिरज जि.सांगली |
| २७ | वाहन चालक | श्री.गणेश रघुनाथ काटकर | ३ | ९४२११२७४६२ | नळभाग सांगली, ता.मिरज जि.सांगली |
| २८ | वाहन चालक | श्री.विनोद सीताराम पवार | ३ | ९५६११८०१११ | मु.पो साळवे ता.धरणगांव जि.जळगांव |
| २९ | वाहन चालक | श्री.पंकज विक्रमसिंह महाडिक | ३ | ९३५९९२११४७ | मु.पो नांदे ता.मिरज जि.सांगली |
| ३० | परिचर | श्रीम.सुनिता अरविंद पाटील | ३ | ९२२६८६९४८५ | विष्णू गल्ली तासगांव ता.तासगांव जि.सांगली |
| ३१ | परिचर | श्री.जोसेफ कोंडाय्या गोना | ३ | ८९५६६४८१६१ | गवळी गल्ली, सांगली ता.मिरज जि.सांगली |
| ३२ | परिचर | श्री.ज्ञानोबा अंबाजी मोरे | ३ | ७७९६११९५५५ | मु.पो मिरज ता.मिरज जि.सांगली |
| ३३ | परिचर | श्री. महेश महादेव मुळे | ३ | ९७६७०५३७५५ | मु.पो स्टेशन चौक, ता.मिरज जि.सांगली |
| ३४ | परिचर | श्री.संतोष विष्णू ठोंबरे | ३ | ९९६०३६८३४६ | मु.पो.कुपवाड ता.मिरज जि.सांगली |
| ३५ | परिचर | श्री.राघवेंद्र राजाराम माने | ३ | ९९६०९४२८४० | मु.पो हरिपूर ता.मिरज जि.सांगली |


 उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (सा),
 जिल्हा परिवंद, सांगली.

कलम ४ (१) (ब) (x)

सामान्य प्रशासन विभाग सांगली जिल्हा परिषद सांगली यांचे कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांची नावे व पत्ते

| अ.क्र | पदनाम | अधिकारी/ कर्मचा-यांचे नांव | वर्ग | मूळ वेतन रुपये |
|-------|---------------------------------|-------------------------------------|------|----------------|
| १ | उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) | श्री.प्रमोद हणमंत काळे | १ | ८५८००/- |
| २ | सहाय्यक प्रशासन अधिकारी | श्री.संतोष नंदकुमार वीर | ३ | ६२१००/- |
| ३ | कनिष्ठ प्रशासन अधिकारी | श्री.अनंत नानासो पोतदार | ३ | ४४९००/- |
| ४ | लघुलेखक(उच्चश्रेणी) | श्री. विजयकुमार दत्तात्रय भोसले | ३ | ९७०००/- |
| ५ | लघुलेखक(उच्चश्रेणी) | श्री.सुशांत प्रकाश पाटील | ३ | ६५१००/- |
| ६ | लघु लेखक(निम्नश्रेणी) | श्री.जयंतराव विजयसिंह घाटगे | ३ | ५६९००/- |
| ७ | विस्तार अधिकारी (सांख्य.) | श्री.सचिन शंकर कोळी | ३ | ६५१००/- |
| ८ | वरिष्ठ सहाय्यक | श्री.इंद्रजित शिवाजी जाधव | ३ | ३३३००/- |
| ९ | वरिष्ठ सहाय्यक | श्री.सुनिल धोंडीराम गावडे | ३ | ३२३००/- |
| १० | वरिष्ठ सहाय्यक | श्री.नामदेव नारायण ढोले | ३ | २७९००/- |
| ११ | वरिष्ठ सहाय्यक | श्री.शितल सुभाष गुरव | ३ | २७९००/- |
| १२ | वरिष्ठ सहाय्यक | श्री.सुभाष शिवाजी कोळी | ३ | ३७५००/- |
| १३ | वरिष्ठ सहाय्यक | श्री.विजय वसंत चंद | ३ | ३०५००/- |
| १४ | वरिष्ठ सहाय्यक | श्री.योगेश वामण जोशी | ३ | ३७५००/- |
| १५ | वरिष्ठ सहाय्यक | श्री.सौरभ अशोक लामदाडे | ३ | २६३००/- |
| १६ | वरिष्ठ सहाय्यक | श्री.राकेश हणमंत मोरे | ३ | ३६४००/- |
| १७ | कनिष्ठ सहाय्यक | श्रीम. प्रियदर्शनी श्रीशैल कुलकर्णी | ३ | ३३३००/- |
| १८ | कनिष्ठ सहाय्यक | श्री.अर्जुन आत्माराम ताटे | ३ | ३३३००/- |
| १९ | कनिष्ठ सहाय्यक | श्री.मधूकर मारुती नायकवाडी | ३ | ३६४००/- |
| २० | कनिष्ठ सहाय्यक | श्री.किशोर वसंतराव जाधव | ३ | २२४००/- |
| २१ | कनिष्ठ सहाय्यक | श्री.प्रिती सुधिर कांबळे | ३ | २६८००/- |
| २२ | कनिष्ठ सहाय्यक | श्री.स्वप्निल मुकूंद कोरे | ३ | २६८००/- |
| २३ | कनिष्ठ सहाय्यक | श्री.अवधूत बाबुराव भोसले | ३ | १९९००/- |
| २४ | कनिष्ठ सहाय्यक | श्री.श्वेता राजगोंडा पाटील | ३ | १९९००/- |
| २५ | कनिष्ठ सहाय्यक (लेखा) | श्री.अविनाश दादासो गडदे | ३ | २२४००/- |
| २६ | वाहन चालक | श्री.नरेश रघु पवार | ३ | ४६१००/- |
| २७ | वाहन चालक | श्री.गणेश रघुनाथ काटकर | ३ | ३७२००/- |
| २८ | वाहन चालक | श्री.विनोद सीताराम पवार | ३ | ३७२००/- |
| २९ | वाहन चालक | श्री.पंकज विक्रमसिंह महाडिक | ३ | ३७२००/- |
| ३० | परिचर | श्रीम.सुनिता अरविंद पाटील | ३ | २६६००/- |
| ३१ | परिचर | श्री.जोसेफ कॉडाया गोना | ३ | २५८००/- |
| ३२ | परिचर | श्री.ज्ञानोबा अंबाजी मोरे | ३ | २९०००/- |
| ३३ | परिचर | श्री. महेश महादेव मुळे | ३ | २१६००/- |
| ३४ | परिचर | श्री.संतोष विष्णू ठोंबरे | ३ | २६६००/- |
| ३३ | परिचर | श्री.राघवेंद्र राजाराम माने | ३ | १६५००/- |

उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (सा),
जिल्हा परिषद, सांगली.


कलम ४ (१) (ब) (xi) अ

सामान्य प्रशासन विभाग सांगली जिल्हा परिषद सांगली यांचे कार्यालयाचे मंजूर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशिल याची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

अंदाज पत्रकाच्या प्रतीचे प्रकाशन

अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीचे प्रकाशन

| अ. क्र. | अंदाजपत्रकीय शिर्षाचे वर्णन | अनुदान सन २०११-१२ | नियोजित वापर (क्षेत्र व कामाचा तपशिल) | अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रुपयात | अभिप्राय |
|---------|--|-------------------|---------------------------------------|-------------------------------------|----------|
| | याबाबतची माहिती वित्त विभागाकडून प्रसारित केली जाते. | | | | |


उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (सा),
जिल्हा परिषद, सांगली.

कलम ४ (१) (ब) (xii) नमुना ब

सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद सांगली यांचे कार्यालयातील अनुदान वाटपाच्या

कार्यक्रमाची कार्यपध्दती २०११-१२ या वर्षासाठी प्रकाशित करणे. -


जिल्हा परिषदेकडील अनुदान वाटप वित्त विभागाकडून पाहीले जाते.


उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (स),
जिल्हा परिषद, सांगली.

कलम ४ (१) (b) (xiii)

सामान्य प्रशासन विभाग सांगली जिल्हा परिषद सांगली या कार्यालयातील मिळणाऱ्या सवलतीचा परवाना याची चालू वर्षाची तपशिलवार माहिती परवाना/परवानगी/सवलतीचे प्रकार

| अ.क्र. | परवाना धारकाचे नांव | परवान्याचा प्रकार | परवाना क्रमांक | दिनांका पासून | दिनांका पर्यंत | साधारण अटी | परवान्याची विस्तृत माहिती |
|--------|---------------------|--|----------------|---------------|----------------|------------|---------------------------|
| | | सामान्य प्रशासन विभागाकडून परवाना दिला जात नाही. | | | | | |


उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (सा),
जिल्हा परिषद, सांगली.

कलम ४ (१) (ब) (xiv)

सामान्य प्रशासन विभाग सांगली जिल्हा परिषद सांगली या कार्यालयातील माहितीचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठविलेली माहिती प्रकाशित करणे चालु वर्षाकरीता

| अ.क्र. | दस्तऐवजाचा प्रकार | विषय | कोणत्या इलेक्ट्रॉनिक नमुन्यात | माहिती मिळविण्याची पध्दती | जबाबदार व्यक्ती |
|--------|--|------|-------------------------------|---------------------------|--------------------------|
| १ | दस्तऐवज कागदोपत्री तसेच काही प्रमाणात संगणका मधून साठविला जातो. संबंधीत मेजकडून तो पाहणीसाठी उपलब्ध होऊ शकतो. | | | | संबंधीत मेजकडील कर्मचारी |


उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (सा),
जिल्हा परिषद, सांगली.

कलम ४ (१) (ब) (xv)

उपलब्ध सुविधा

भेटण्याच्या वेळेसंदर्भात :- सोमवार व शुक्रवार या दिवशी दुपारी ३:०० ते सायंकाळी ५:००

वेबसाईट विषयी माहिती :- www.zpsangli.com

कॉलसेंटर विषयी माहिती :- निरंक

अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती :- अभिलेख कक्षामधील माहिती उपलब्ध आहे.

कामाच्या तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती :- १) www.ftmszpsangli.com

२) mahaeoffice.maharashtra.gov.in

नमुने मिळण्याबाबत उपलब्ध माहिती :- संबंधीत मेजकडे आहे.

सुचना फलकाची माहिती :- जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर तसेच विभागचे दर्शनी भागावर सुचना फलक लावणेत आले आहे.

ग्रंथालय विषयी माहिती :- ग्रंथालय नाही.


उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (सा).
जिल्हा परिषद, सांगली.

कलम ४ (१) (ब) (XVI)

सामान्य प्रशासन विभाग सांगली जिल्हा परिषद सांगली यांचे कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी/ सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी/अपिलीय प्राधिकारी (तेथील लोक प्राधिकारीच्या कार्यक्षेत्रातील) यांची विस्तृत माहिती प्रकाशित करणे

अ- शासकीय माहिती अधिकारी

| अ.क्र | शासकीय माहिती अधिकारीचे नांव | पदनाम | कार्यक्षेत्र | पत्ता/फोन | अपिलीय प्राधिकारी |
|-------|------------------------------|--|---|--|--|
| १ | श्री.संतोष नंदकुमार वीर | सहाय्यक प्रशासन अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद, सांगली | सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, सांगली | सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, सांगली फोन नंबर (०२३३) २३७२७२५ | उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) जिल्हा परिषद, सांगली |

ब- सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी

| अ.क्र | सहाय्यक शासकीय माहिती अधिकारीचे नांव | पदनाम | कार्यक्षेत्र | पत्ता/फोन |
|-------|--------------------------------------|---|---|--|
| १ | श्री.अनंत नानासो पोतदार | कनिष्ठ प्रशासन अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद, सांगली | सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, सांगली | सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, सांगली फोन नंबर (०२३३) २३७२७२५ |

क-अपिलीय अधिकारी

| अ.क्र | अपिलीय अधिकारी यांचे नांव | पदनाम | कार्यक्षेत्र | पत्ता/फोन |
|-------|---------------------------|--|---|--|
| १ | श्री.प्रमोद हणमंत काळे | उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) जिल्हा परिषद, सांगली | सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, सांगली | उप मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, सांगली फोन नंबर (०२३३) २३७२७२५ |


उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (सा),
जिल्हा परिषद, सांगली.